

महाराष्ट्र शासन,

वित्त विभाग,

शासन निर्णय, क्रमांक: अग्रिम-1096/प्र.क्र. 26/96/विनियम,

मंत्रालय, मुंबई-400 032, दिनांक 15 ऑक्टोबर, 1996.

पहा :- (1) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: एचबीए-1080/सीआर-492/जीइएन-5, दिनांक 1 जानेवारी, 1981.

महाराष्ट्र शासकीय कर्मचारी घरबांधणी अग्रिम नियमावली, 1962 अन्वये अग्रिम मंजूरीसाठी शासकीय कर्मचा-यांकडून आलेल्या अर्जाची अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील मागासवर्गीय कर्मचा-यांकडून आलेल्या अर्जासाठी एक यादी आणि उर्वरित शासकीय कर्मचा-यांकडून आलेल्या अर्जासाठी दुसरी यादी ठेवली जाते. घर बांधणी अग्रिम मंजूर करण्यासाठी वित्तीय वर्षाकरिता असलेल्या तरतुदीचे वरील दोन गटात 1:2 या प्रमाणात संविभाजन करण्यात येते, म्हणजेच 33 टक्के पहिल्या यादीतील शासकीय कर्मचा-यांकरिता व 67 टक्के दुस-या यादीतील शासकीय कर्मचा-यांकरिता उक्त वार्षिक तरतूद राखून ठेवली जाते. शासन सेवेतील मागास-वर्गीयांचे प्रमाण वाढले आहे ही बाब लक्षात घेऊन घरबांधणी अग्रिम मंजूर करण्यासाठी वित्तीय वर्षासाठी असलेल्या तरतुदीचे मागासवर्गीय व अमागासवर्गीय गटात शासन सेवेतील प्रवेशासाठी असलेल्या गुणोत्तराच्या प्रमाणात संविभाजन करण्याचा प्रश्न काही काळ शासनाच्या विचाराधीन होता. शासनाने याबाबतील पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

निर्णय :- घरबांधणी अग्रिमासाठी असलेल्या वार्षिक तरतुदीचे मागासवर्गीय कर्मचारी व अमागासवर्गीय कर्मचारी यांच्यात 1:1 या गुणोत्तरात म्हणजेच 50 टक्के मागासवर्गीयांसाठी व 50 टक्के अमागासवर्गीयांसाठी अशाप्रकारे संविभाजन करण्यात यावे. मात्र दोन्ही यादीतील अर्जांवर एकसमयावच्छेदकरून कार्यवाही करण्यात यावी तसेच संदर्भाधीन दिनांक 1 जानेवारी, 1981 च्या शासन निर्णयातील परिच्छेद दोन मधील सूचनांचे अनुपालन करणे आवश्यक राहिल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. तु. शिल्हे,

शासनाचे उप सचिव, वित्त विभाग.

प्रति,

राज्यपाल यांचे सचिव,  
मुख्य मंत्री यांचे सचिव,  
उप मुख्य मंत्री यांचे सचिव,  
सर्व मंत्री, राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभागांचे सचिव,

- \* प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई,
- \* प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,
- \* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- \* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- \* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मादाम कामा रोड, मुंबई,  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-एक, महाराष्ट्र, मुंबई,  
महालेखापाल (लेखापरीक्षा)-एक, महाराष्ट्र, मुंबई,  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-दोन, महाराष्ट्र, नागपूर,  
महालेखापाल (लेखापरीक्षा)-दोन, महाराष्ट्र, नागपूर,  
अधिदान व लेखा अधिकारी, महाराष्ट्र राज्य, वांद्रे/मुंबई,  
निवासी लेखा अधिकारी, मुंबई,  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,  
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,  
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, मुंबई-400 614,  
विशेष आयुक्त, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली-110001,  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व जिल्हाधिकारी,  
मंत्रालयाच्या विविध प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुखा, प्रादेशिक कार्यालय प्रमुखा व  
कार्यालय प्रमुखा,  
वित्त विभागातील सर्व कार्यासने,  
निवड नस्ती, विनियम, वित्त विभाग.

\* पत्राद्वारे.